

**FIRST INFORMATION REPORT**  
(Under Section 154 Cr.P.C.)

प्रथम खबर अहवाल  
(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District ((जिल्हा): नागपुर रेल्वे P.S. (पोलीस ठाणे): औरंगाबाद Year (वर्ष): 2017  
FIR No. (प्रथम खबर क्र.): 0549 Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 11/11/2017 19:49 वाजता

S.No. (क्र.सं.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भारतीय दंड संहिता १८६०	३७९

3. (a) Occurrence of offence (गुन हयाची घटना):  
1 Day (दिवस): शनिवार Date from (दिनांक पासून): 11/11/2017 Date To (दिनांक पर्यंत): 11/11/2017  
Time Period (कालावधी): प्रहर ५ Time From (वेळेपासून): 13:40 तास Time To (वेळेपर्यंत): 14:00 तास  
(b) Information received at P.S. (माहिती मिळाल याचे पोलीस ठाणे): Date (दिनांक): 11/11/2017 Time (वेळ): 18:00 तास  
(c) General Diary Reference (ठाणे दैनंदिनी संदर्भ): Entry No. (नोंद क्र.): 027 Date and Time (दिनांक आणि वेळ): 11/11/2017 18:58 तास

4. Type of Information (माहितीचा प्रकार):

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1. (a) Direction and distance from P.S. (पोलीस स्टेशन पासून दिशा आणि अंतर): पूर्व, 25 कि.मी. Beat No. (बीट सं.):  
(b) Address (पत्ता): -रेल्वे स्टेशन जालना ट्रेन , नांदेड मूबई तपोवनEXPचे, D-9मध्ये चढतांना ,  
(c) In case, outside the limit of this Police Station, then Name of P.S. (पोलीस स्टेशनच्या मर्यादेच्या बाहेर असल्यास, पोलीस स्टेशनचे नाव):

District (State) (जिल्हा (राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार / माहिती देणारा):

(a) Name (नाव): -लव किशन बिरादार  
(b) Father's/Husband's Name (पिता/पति का नाम):  
(c) Date/Year of Birth (जन्म म तारीख / वर्ष): 1970 (d) Nationality (राष्ट्र ट्रीयट व): भारत  
(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):  
(f) Passport No. (पारपत्र क्र.):

Date of Issue (अदा केल याची तारीख):

Place of Issue (अदा केल याचे ठिकाण):

(g) ID Details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) (ओळख विवरण (राशन कार्ड ,मतदाता कार्ड ,पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पैन कार्ड))

S. No. (क्र.सं.)	ID Type (ओळख पत्र चा प्रकार)	ID Number (ओळख संख्या)
------------------	------------------------------	------------------------

(h) Occupation (व्यवसाय):

(i) Address (पत्ता)

## I.I.F.-I ((एकीकृत अन् वेषण फॉर्म))

S.No. (क्र.सं.)	Address Type (पत्ता प्रकार)	Address (पत्ता)::
1	वर्तमान पत्ता	सरस्वती कॉलनी सातोनकर , Town/Village (शहर / गाव): मळा परतूर जि जालना , Tehsil (तहसील): Police Station (पोलीस स्टेशन): District (जिल्हा): जालना, State (राज्य): महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	सरस्वती कॉलनी सातोनकर , Town/Village (शहर / गाव): मळा परतूर जि जालना , Tehsil (तहसील): Police Station (पोलीस स्टेशन): District (जिल्हा): जालना, State (राज्य): महाराष्ट्र, भारत

(j) Phone number (फोन नं.): Mobile (मोबाइल सं.): 91-7588649768

7. Details of known / suspected / unknown accused with full particulars (ज्ञात / संशयित / अज्ञात आरोपींचे संपूर्ण तपशील):

Accused More Than (अज्ञात आरोपी एका पेक्षा जास्त असतील तर संख्या): 0

S. No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address(वर्तमान (पत्ता))
1	विकास अनील गडमूळ			1. Town/Village (शहर / गाव): शिवाजी नगर अंबड जि जालना, Tehsil (तहसील): Police Station (पोलीस स्टेशन): District (जिल्हा): जालना, State (राज्य): महाराष्ट्र, भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant / informant ( तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्ता तेचा तपशील):

S. No. (क्र.सं.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (विवरण)	Value(In Rs/-) मूल्य (रु. मध्ये)
1	कागदपत्रे आणि मूल्यवान रोखे	यूआयडी/आधार कार्ड	आधार कार्ड	.00
2	नाणे आणि चलन	भारतीय- रुपया	एक काळ्या रंगाचे पाकीट त्यात 2000X4नोटा 100X8नोटा	8,800.00

10. Total value of property (In Rs/-) मालमत्ता तेचे एकूण मूल्य (रु. मध्ये) 8,800.00

11. Inquest Report / U.D. case No., if any (इन्क वेस्ट अहवाल/अकस्मात मृत्यू प्रकरण क्र.,जर असल्यास):

S. No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.)

12. First Information contents (प्रथम खबर मजकूर):

जवाब दि 11/11/17मीलव किशन बिरादार वय-47रा सरस्वती कॉलनी सातोनकर मळा परतूर जि जालना मो नं -7588649768समक्ष पो स्टेटे ला हजर होवून जवाब लिहून देतो की मी व माझे मित्र संतोष दत्तात्रय कूलकर्णी सुभाष रामा खूरपे असे दि11/11/17रोजी रेल्वे स्टेशन परतूर ते औरंगाबाजद असा प्रवास करम्या करीता परतूर येथून जनरल डब्यात चढलो व त्या डब्यात जागा नसल्याने रे स्टेटे जालना येथे उतरून आम्ही 13.40ते14.00 वा सुमारास रे स्टेटे जालना येथून D/9मध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेवून माझे पॅटच्या खिशातील पाकीट चोरल्याने लक्षात आले तेव्हा गाडीत चढतांना माझ्या पाठीमागून घुसाघुशी करतांना एक मूलगा पाहीले होते तो मूलगा प्रवास्याच्या गर्दीत दारात मिळून आल्याने त्यास माझे साथीदाराने चे मदतीने त्यास पकडून त्याची तपासनी केली असता माझे चोरी झालेले पाकीट त्याचे जवळ मिळाले त्यास रे स्टेटे औबाद येथीलRPFकर्मचारी नामे दिलीप कांबळे ASI/RPF HC-475राठोड याच्या मदतीने रे स्टेशन औरंगाबाद येथे आनले त्यास पो स्टेटे ला तेयास पो स्टेटे ला आनल्यावर पोलीसानी त्याचे नाव गाव विचारता त्यानी त्याचे नाव विकास अनील गडमूळ वय-18 शिवाजी नगर अंबड जि जालनाएक काळ्या रंगाचे पाकीट त्यात 2000X4नोटा 100X8नोटा आधार कार्ड पासपोर्ट एकूण-8800/-रु चा मालमिळून आल्याने पोलीसाच्या ताब्यात दिले करीता मी जालना येथून नमूद गाडीत चढत असतांना इसम नामे विकास अनील गडमूळयातील वरील नमूद पाकीट आतील रोख रकमेसह चोरले असून त्याचे विरुद्ध कायदेशीर तक्रार असून योग्य कारवाही होनेस विनंती आहे SDइयजीत

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल या कलमान वये वरील अहवालावरून अपराध घडल याचे):

(1) Registered the case and took up the investigation (प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले): or (किंवा):

## I.I.F.-I ((एकीकृत अन् वेषण फॉर्म))

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव): PRABHAKAR Rank (हुद्दा): पोलीस हवालदार  
KASHINATH SAWDE

No. (सं.): POBN46067 to take up the Investigation (कला तपास करण याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) Refused investigation due to (ज या कारणामुळे तपास करण यास नकार दिला): or (किंवा)

(4) Transferred to P.S. (गुन हा दुसरीकडे पाठविला असल यास त या District (जिल्हा) हा):  
पोलीस ठाण याचे नाव):

on point of jurisdiction (अधिकाराच या दृष्टिकोनातून).

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant, free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल याचे त याने मान य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली)

R.O.A.C. (आर.ओ.ए.सी.)

Signature of Officer in charge, Police Station ठाणे प्रभारी  
अधिका-याची स वाक्षरी)

Name (नाव): SAGAR SONATH GODE

Rank (हुद्दा): SI (Sub-Inspector)

No. (क्र.): PBMH86310

14. Signature / Thumb impression  
of the complainant / informant  
(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा)

15. Date and time of dispatch to the court ((न यायालयात पाठवल याची तारीख व वेळ):

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला जोडपत्र)

(सं Physical features, deformities and other details of the suspect/accused: ( If known / seen )  
(संशयित/आरोपीचे (माहित असलेल या/पाहिलेला या) शारीरिक वैशिष्ट टये, व यंग आणि इतर तपशील)

S. No. (अ.क्र.)	Sex (लिंग)	Date / Year Of Birth (जन्मतारीख/ वर्ष)	Build ((बांधा)	Height (cms) (उंची(सें.म ी)	Complexion (रंग)	Identification Mark(s) ((ओळखीच या खुणा
1	2	3	4	5	6	7
1	पुरुष	1999		-		क्र.

Deformities / Peculiarities (व यंग / वैशिष्ट टये)	Teeth (दाँत)	Hair (केस)	Eye ( डोळे)	Habit(s) (सवयी)	Dress Habit (s) (पोशाखाच या सवयी)
8	9	10	11	12	13

Language/Dialect (भाषा/बोली)	Place of (चे ठिकाण)					Others (इतर)
	Burn Mark (भाजल याच या खुणा)	Leucoderma (कोड)	Mole (तिळ)	Scar ((त्रण)	Tattoo (गोदण)	
These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused. 20 (जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयित/आरोपीविषयी एक किंवा त यापेक्षा अधिक तपशील दिल यास फक त यातील रकान यांची नोंद घेतली जाईल)						

